

// प्रेसनोट //

दि. १३/०४/२०२२

दि. १४/०४/२०२२ रोजीचे लसीकरण सत्र नियोजन

कोविड-१९ महामारीच्या प्रतिबंधासाठी दि. १६ जानेवारी २०२१ पासून संपूर्ण देशात व त्याअनुषंगाने राज्यशासनाच्या आदेशान्वये मिरा भाईंदर कार्यक्षेत्रात टप्पाटप्प्याने कोविड-१९ लसीकरण सत्रांचे नियोजन खालील नमूद वयोगट निहाय करण्यात येत आहे.

आतापर्यंत १५ वर्षावरील नागरिकांचे प्रथम डोस / दुसरा डोसकरीताचे तसेच ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना दुसरा डोस घेतल्यानंतर ९ महिने (३९ आठवडे) पूर्ण झाले असल्यास प्रिकॉशन डोस (बुस्टर डोस) करीताचे लसीकरण सुरु होते. परंतु, यापुढे ६० वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे दुसरा डोस घेऊन ९ महिने (३९ आठवडे) पूर्ण झाले असल्यास प्रिकॉशन डोस (बुस्टर डोस) करीताचे लसीकरण केले जाईल. तसेच वयवर्षे १४ ते १५ या वयोगटातील लाभार्थ्यांकरीता कोवॅक्सीन लस देय राहिल.

- दि. ०९/०४/२०२२ रोजीच्या केंद्र शासनाच्या परिपत्रकातील निर्देशानुसार १८ वर्षावरील नागरिकांकरिता खाजगी कोविड लसीकरण केंद्राच्या ठिकाणी दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले असल्यास बुस्टर डोस देय राहिल.
- वरिल तक्त्यात अ.क्र. १ व २ या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी १८ वर्षावरील नागरिकांकरिता कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस तसेच आरोग्य कर्मचारी(HCW), अग्रभागी काम करणारे कर्मचारी(FLW), व ६० वर्षावरील नागरिकांकरिता कोविशिल्ड लसीचा (Precaution Dose) बुस्टर डोसकरिताचे लसीकरण सत्र Online व Offline पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.
- वरिल तक्त्यात अ.क्र. १ व २ या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी वय वर्षे १२ ते १४ या वयोगटातील लाभार्थ्यांकरीता कोवॉव्हॅक्स लसीचा पहिल्या व दुसऱ्या डोसकरीताचे लसीकरण सत्र Online व Offline पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.
- तक्ता क्र. १ व २ मध्ये लसीकरणाची वेळ व डोसेस नमुद करण्यात आले आहेत.
- लाभार्थ्यांना कोविन सिस्टिमवर स्वतःच्या मोबाईल नंबरद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. ऑनलाईन पद्धतीने लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना दि. १३/०४/२०२२ रोजी संध्याकाळी ७.०० नंतर कोविन पोर्टलवर नोंदणी करता येईल. तसेच ऑफलाईन पद्धतीने लसीकरणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना लसीकरण सत्राच्या दिवशी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी (Onsite) जाऊन नोंदणी करण्याची सुविधा सुध्दा उपलब्ध राहिल.
- लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी प्राधान्याने मिरा भाईंदर शहरातील Offline पद्धतीने लसीकरणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांकरीता टोकन वाटप दि. १४/०४/२०२२ रोजी लसीकरण सत्राच्या वेळी केले जाईल.
- महानगरपालिकेच्या कर्मचारी व्यतिरीक्त अन्य कोणत्याही नागरिकांनी टोकन वाटप करू नये तसेच कोणत्याही नागरिकांनी टोकन वाटप प्रक्रीयेत हस्तक्षेप करू नये अथवा बोगस टोकन वाटप करू नये.
- तरी मा. श्रीम. ज्योत्सना हसनाळे, महापौर, मिरा भाईंदर महानगरपालिका व मा. श्री. दिलीप ढोले, आयुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका यांचेमार्फत मिरा भाईंदर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण त्याचबरोबर अध्यापही कोविड लसीकरण पासून वंचित असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर आपले कोविड लसीकरण पूर्ण करुन घ्यावे.
- तसेच लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी नागरिकांनी मास्क परिधान करुन तसेच सामाजिक अंतर (Social Distance) चे पालन करुन लसीकरण सुलभरित्या होणेस महानगरपालिकेस सहकार्य करावे.

डॉ. अंजली पाटील
कोविड नोडल अधिकारी
मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका
वैद्यकीय विभाग
लसीकरण सत्र नियोजन -14.04.2022

तक्ता क्र.01

अ.क्र.	कोविड लसीकरण केंद्राचे नाव	पत्ता	लसीचा प्रकार	वयोगट	वेळ	डोस	ऑनलाईन/ऑफलाईन	एकूण डोसेस
१	पं. भिमसेन जोशी सामान्य रुग्णालय	मॅक्सस मॉल जवळ, १५० फूट रस्ता, भाईंदर (प)	कोविशिल्ड	<ul style="list-style-type: none"> १८ वर्षावरील नागरिकांकरीता कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दुसरा डोस. आरोग्य कर्मचारी (HCW), अग्रभागी काम करणारे कर्मचारी (FLW), व ६० वर्षावरील नागरिकांकरीता कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लसीचा (Precaution Dose) बुस्टर डोस. 	सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.००	पहिला डोस व दुसरा डोस तसेच (Precaution Dose) बुस्टर डोस	ऑनलाईन व ऑफलाईन	500
			कोव्हॅक्सीन	<ul style="list-style-type: none"> सन २००७ व सन २००७ च्या आधी जन्म झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांकरीता कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दुसरा डोस. 				200
			कोबोव्हॅक्स	<ul style="list-style-type: none"> वय वर्षे १२ ते १४ या वयोगटातील लाभार्थ्यांकरीता कोबोव्हॅक्स लसीचा पहिला डोस 		पहिला डोस व दुसरा डोस		

अ.क्र.	कोविड लसीकरण केंद्राचे नाव	पत्ता	लसीचा प्रकार	वयोगट	वेळ	डोस	ऑनलाईन/ऑफलाईन	एकूण डोसेस
२	भा. इंदिरा गांधी रुग्णालय	पुनम सागर कॉम्प्लेक्सच्या जवळ, मिरारोड (पुर्व)	कोविशिल्ड	<ul style="list-style-type: none"> १८ वर्षावरील नागरिकांकरीता कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दुसरा डोस. आरोग्य कर्मचारी (HCW), अग्रभागी काम करणारे कर्मचारी (FLW), व ६० वर्षावरील नागरिकांकरीता कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लसीचा (Precaution Dose) बुस्टर डोस. सन २००७ व सन २००७ च्या आधी जन्म झालेल्या शाळेतील विध्यार्थांकरीता कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दुसरा डोस. 	सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.००	पहिला डोस व दुसरा डोस तसेच (Precaution Dose) बुस्टर डोस	ऑनलाईन व ऑफलाईन	500
			कोव्हॅक्सीन	<ul style="list-style-type: none"> सन २००७ व सन २००७ च्या आधी जन्म झालेल्या शाळेतील विध्यार्थांकरीता कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दुसरा डोस. 		पहिला डोस व दुसरा डोस		200
			कोबोव्हॅक्स	<ul style="list-style-type: none"> वय वर्षे १२ ते १४ या वयोगटातील लाभार्थ्यांकरीता कोबोव्हॅक्स लसीचा पहिला डोस 				
*	वरिल तक्त्यात अ.क्र. १ व २ या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी १८ वर्षावरील नागरिकांकरीता कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस तसेच आरोग्य कर्मचारी (HCW), अग्रभागी काम करणारे कर्मचारी (FLW), व ६० वर्षावरील नागरिकांकरीता कोविशिल्ड लसीचा (Precaution Dose) बुस्टर डोसकरिताचे लसीकरण सत्र Online व Offline पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.							
*	तसेच वरिल तक्त्यात अ.क्र. १ व २ या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी वय वर्षे १२ ते १४ या वयोगटातील लाभार्थ्यांकरीता कोबोव्हॅक्स लसीचा पहिल्या व दुसऱ्या डोसकरीताचे लसीकरण सत्र Online व Offline पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.							
*	कोविड लसीकरण सत्र Online बुकींगकरीता आज दि. १३/०४/२०२२ रोजी कोविन पोर्टल साईटवर संध्याकाळी ७.०० वाजेनंतर प्रसिध्द केले जातील.							
*	लसीकरण केंद्राच्या ठिकाणी Offline पद्धतीने लसीकरणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांकरीता टोकन वाटप दि.१४/०४/२०२२ रोजी सकाळी १०.०० वा. नंतर केले जाईल.							